FAMILY CARE HOSPITALS LIMITED

(Formally known as SCANDENT IMAGING LIMITED)

CIN: L93000MH1994PLC080842

Regd Address: Plot No. A-357, Road No. 26, Wagle Industrial Estate, MIDC, Thane (West), Maharashtra -400604 Tel No.022 4184 2201; Email: csscandent@gmail.com; Web: www.scandent.in

31.10.2022

To, BSE Limited

Department of Corporate Services, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

Scrip Code: 516110

ISIN: INE146N01016

Sub: Newspaper Advertisement of Completion of dispatch of the Notice of Extra ordinary General

Meeting.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith copies of the advertisements, published in "Financial Express' and "Mumbai Lakshadeep" newspapers on October 30, 2022, relating to completion of dispatch of Notice of Extra ordinary General Meeting to the Members of the Company.

Submitted for your kind reference and records.

Thanking You,

For and on behalf of Family Care Hospitals Limited (formally known as Scandent Imaging Limited)

Sd/-

Sapna Vaishnav
Company Secretary and Compliance Officer

Email: cs@scandent.in Tele Ph: 022-4184 2201

Enclosure: a/aa

INTERNATIONAL

Ad sales accounted for

more than 90% of Twitter's

revenue in the second quarter.

At a presentation for advertis-

ers in May, some ad agencies

and brands were already skep-

tical and concerned over

Twitter's future.

NEW OWNERSHIP, NEW DIRECTION GM halts paid ads on Twitter for now

General Motors headquarters in Detroit, Michigan, US

GM said "as is normal course

of business with a significant

change in a media platform, we

have temporarily paused our

paid advertising." The Detroit

automakeraddedits"customer

care interactions on Twitter


will continue."

Development comes after Musk completes takeover of company

REUTERS October 29

GENERAL MOTORS CO said late on Friday it had temporarily halted paid advertising on Twitter after Elon Musk completed his takeover of the social media company. The largest US automaker said it was "engaging with Twitter to understand the direction of the platform under their new ownership."

Twitter did not immediately respond to a request for comment. Musk is also chief executive of GM rival Tesla Inc.





Chirag Shetty (left) and Satwiksairaj Rankireddy

PRESS TRUST OF INDIA

Paris, October 29

COMMONWEALTH GAMES CHAMPION Satwiksairai Rankireddy and Chirag Shetty progressed to the men's doubles final of the French Open Super 750 badminton tournament with a commanding straightgame win over Korean pair of Choi Sol Gyu and Kim Won Ho, here on Saturday. The world number 8 Indian pair dished out an attacking game and also controlled the netwell to outwit the Korean combination, ranked

18th, 21-18 21-14 in the semi-

finals that lasted 45 minutes.

The Indian pair, seeded seventh, thus reached its second final of a BWF world tour event in 2022, having won the India Open Super 500 tournament in January earlier this year. Satwik and Chirag, who had won a bronze medal at the World Championships in August, will play the winner of the other semifinal between England's Ben Lane and Sean Vendy and Chinese Taipei's Lu Ching Yao and Yang Po Han.

CENTRAL RAILWAY

BHUSAWAL DIVISION FINAL LOCATION SURVEY FOR BHUSAWAL-BADNERA-WARDHA

The Dy Chief Engineer (Construction) Central Railway, Bhusawal for & on Behalf of President of India invites Open Tender through e-tendering from reputed contractors for the following work. Name of Work: Final Location Survey for Bhusawal-Badnera-Wardha 4th Line (Approx. 313 km) (Sanctioned by Railway Board letter No. 2022/W-I/CR/ Survey/Pt.I Dated 31/08/2022. Approx. Tender Cost: ₹ 5,62,36,847.52. Earnest Money Deposit: ₹ 4,31,200/-. Cost of Tender Booklet: Nil. Completion Period: 12 (Twelve) Months including monsoon. Validity of Offer: 45 days from the date of opening of tender. Website Address: http://www.ireps.gov.in **Availability of Tender Documents:** Tender notice document can be seen on the above website. Date & Time of Submission & Opening of Tender: The e-tenders duly completed in all respects, along with the requisite documents, up to 15.00 hrs. on 18/11/2022. This tender will be opened on the same day on 15.15 hrs. In case holiday is declared on the date Tenders will be opened on next day at same time as stated above. Important note for tenderers for above mentioned work: (a) The Tendering will solely be through etendering only. All intending tenderers need to first register with IREPS website. (b) Prospective tenderers are advised that before submitting their offer electronically, they should refer to the Tender details regarding terms and conditions, eligibility criteria etc. (c) Tender documents & corrigendum issued from time to time are available on this website at least 15 days in advance of opening of tender and may be seen on website. (d) Rates entered into Financial Rate Page and duly signed digitally shall only be considered. (e) Documents being attached should be signed by

E-Tender Notice No. DyCECBSL-05-2022-23 Dated 27/10/2022 RailMadad Helpline 139

tenderer on its body.

Russia says UK blew up Nord Stream

REUTERS London, October 29

RUSSIA'S DEFENCE MINISTRY said on Saturday that British navy personnel blew up the Nord Stream gas pipelines last month, a claim that London said was false and designed to distract from Russian military fail-

Russia did not give evidence for its claim that a leading NATO member had sabotaged critical Russian infrastructure amid the worst crisis in relations between the West and Russia since the depths of the Cold War.

that "British specialists" from

ALLSEC TECHNOLOGIES LIMITED

CIN: L72300TN1998PLC041033 Registered Office: 46C, Velachery Main Road, Velachery, Chennai-600042 Tel: 044-42997070

Website: www.allsectech.com; E-mail; investorcontact@allsectech.com

NOTICE OF RECORD DATE FOR INTERIM DIVIDEND

- Notice is hereby given, pursuant to provisions of the Companies Act, 2013 read with Rules made thereunder and Regulations 42 & 43 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the company has fixed Monday, November 7, 2022 as Record Date for the purpose of determining eligible shareholders entitled to receive Interim Dividend of Rs. 20/- per equity share of face value of Rs. 10/- each for the financial year 2022-23, as declared by the Board of Directors of the company in their meeting held on October 28, 2022.
- 2. The Interim Dividend will be paid to the registered shareholders whose names appear on the register of members or in the record of the Depository as beneficial owners of the shares as on the Record Date within 30 days from the date of declaration as per the provisions of Companies Act, 2013, through Electronic mode or by dividend warrants, as applicable.
- 3. The Interim Dividend income is taxable in the hands of the members and the company is required to deduct Tax at Source ("TDS") from dividend paid to the members at prescribed rates in the Income-Tax-Act, 1961 ("IT Act"). To enable the company to apply correct TDS rates, members are requested to furnish prescribed documentation on the portal of Registrar and Transfer Agent ("RTA") on or before Sunday, November 6, 2022 (06:00 p.m. IST). The documents to be submitted are Form 10F / Form 15G / 15H / Self Declaration by NRI, as applicable. In the event the company is unable to pay dividend to any member through electronic mode, due to non-registration of the electronic bank mandate, the company shall dispatch the dividend warrant / bankers' cheque / demand draft to such member
- Members are also requested to intimate changes, if any, pertaining to their name, postal address, e-mail ID, mobile numbers, PAN, mandates, nominations, power of attorney, bank details such as, name of the bank and branch details, bank account number, MICR code, IFSC code, etc., to their respective DPs in case the shares are held by them in dematerialized form and to the RTA in case the shares are held by them in physical form.
- at www.allsectech.com and on the Stock Exchange websites www.bseindia.com and www.nseindia.com.

The information in this notice shall be available on the website of the company

Members may also contact the RTA of the company i.e. KFin Technologies Ltd. for any clarification. For Allsec Technologies Limited

Date: 28 October, 2022 Place: Chenna

Sripiriyadarshini Company Secretary and Compliance Officer



NEOGEN CHEMICALS LIMITED NEOGEN Regd. Office: Office No. 1002, 10th Floor, Dev Corpora Bldg

Opp. Cadbury Co. Pokhran Raod No.2, Khopat, Thane - 400601 Tel No.: +91 22 2549 7300; Fax No.: +91 22 2549 7399 Email: investor@neogenchem.com; Website: www.neogenchem.com

NOTICE OF BOARD MEETING Notice is hereby given pursuant to Regulation 29 and 47 of SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, November 5, 2022, inter - alia, to consider approve and take on record the Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the guarter and half year ended on September 30, 2022 along with the limited review report of the Statutory Auditors thereon.

The trading window for dealing in the securities of the Company was closed for all the Designated, Immediate Relative and Connected Persons covered under the Code from October 1, 2022 and the closure period will end 48 hours after the declaration of Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended on September 30, 2022. The information contained in this Notice is available on the Company's website i.e. www.neogenchem.com and corporate announcement section of www.bseindia.com and www.nseindia.com

For Neogen Chemicals Limited,

Date : October 29, 2022 Place: Thane

Company Secretary & Compliance Officer Membership No. A35131



A customer centric company

EXPRESSION OF INTEREST

Request for Expression of Interest (EoI) from potential consultants/ agencies/firms for Consultancy services for identification, development and assistance for identification, development, registration, verification, issuance and trading of eligible Carbon credits, Water & SDG Credit Projects for APDCL from various potential sources (existing as well as upcoming) applicable in case of Assam.

Detailed document is available on www.apdcl.org. Important events and Eve

Event Description	Date
Issue of EoI on website	28.10.2022
Last date for Submission of Queries through e-mail	04.11.2022
Last date for Submission of proposal through e-mail sterested eligible consultants/agencies/firms shall submi	12.11.2022

NO EXTENSTION OF TIME WILL BE ALLOWED. APDCL at its sole discretion and without assigning any reason thereof, \$ reserves the right to accept any/or reject any or all bids. APDCL also §

details as per the terms set out within the specified timeline.

reserves the right to award the job either in part or full or even annul the entire bid process without assigning any reason thereof. Sd/-, Chief General Manager, Commercial & Energy Efficiency Please pay your energy bill on time and help us to serve you better!



Fort, Mumbai - 400001, Email: arb.msm@unionbankofindia.bank

PUSSESSION NUTICE APPENDIX-IV (For immovable property) Rule 8 (1) Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interes (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 12.07.2022 calling upon the

Borrowers and Guarantors (1) M/s. Orbit Ayas Pvt. Ltd., Office No. 404, 4th Floor, Ashirwac Premises CHS., 64/E, Ahmedabad Street, Carnac Bunder, Mumbai - 400 009 (2) Shri Dharmesh R. Chokshi, Flat No. 6, Neelkanth Villa, 90 feet Road, Garodiya Nagar, Ghatkopal (East), Mumbai - 400 077 (3) Shri. Rajendra Amriltlal Chokshi, Flat No. 6, Neelkanth Villa 90 feet Road, Garodiya Nagar, Ghatkopar (East), Mumbai - 400 077 (4) Ms. Zamzam Imtiaz Khatri, Flat No. 302, Disha Apartments CHS, Hanuman Mandir Road, Khar (West), Mumba 400 052 to repay the amount mentioned in the notice aggregating to Rs.18,48,58,833.60 Rupees Eighteen Crore Forty Eight Lakh Fifty Eight Thousand Eight Hundred Thirty Three and Paise Sixty Only) as on 30.06.2022 plus accrued interest/ unrealized interest at the contractual rate(s) together with incidental expenses, costs, charges, etc. till the date of paymen within 60 days from the date of the notice. The Borrower & Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower & Guarantors and the public in general that the undersigned being the Authorized

Officer of Union Bank of India Asset Recovery Management Br., Mezzanine Floor, 21, Veena Chambers, Dalal Street, Fort, Mumbai - 400001 has taken Symbolic Possession of the property as described herein below in exercise of powers conferred upon him under sub-section (4) o Section 13 of the Act, read with rule 8 of the Security Interest (Enforcement) rules, 2002 on this 27th day of October of the year 2022. The Borrower & Guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to

deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Union Bank Of India Asset Recovery Management Br., Mezzanine Floor, 21, Veena Chambers, Dala Street, Fort, Mumbai- 400001 for an amount of Rs.18,48,58,833.60 (Rupees Eighteen Crore Forty Eight Lakh Fifty Eight Thousand Eight Hundred Thirty Three and Paise Sixty Only) as on 30.06.2022 plus accrued interest/ unrealized interest at the contractual rate(s) together with incidental expenses, costs, charges, etc. till the date of final payment is made to the Bank. The Borrower's attention is invited to provisions of sub-Section 8 of Section13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY 1) All That Piece and Parcel of Plot No. 514, 256 sq. ft. of Office No. A-129, 1st Floor, A

Wing, Steel Chamber Tower, Kalamboli, Raigad District in the name of M/s. Raju Steel Corporation [Prop. Mr. Rajendra A. Chokshi] 2) All That Piece and Parcel of Plot No.1064, admeasuring 125 Sq. mtrs., Warehousing Complex, Road No.12, Sector No. KWC, Kalamboli, Panvel, Dist. -Raigad in the name of

Mr. Dharmesh Chokshi as per Gift Deed 3) Flat No. 302, Adm. 57.94 sq. mtr. Carpet area on the 3rd Floor in the Building known as Disha Apartment CHS, Hanuman Mandir Road, Khar (West), Mumbai - 400 052 in the

name of Ms. Zamzam Imtiaz Khatri. Date: 27.10.2022 **Authorised Officer, Union Bank of India** Place: Mumbai

FAMILY CARE HOSPITALS LIMITED (Formally known as SCANDENT IMAGING LIMITED) CIN: L93000MH1994PLC080842

Regd Address: Plot No. A-357, Road No. 26, Wagle Industrial Estate, MIDC, Thane (West), Maharashtra -400604

Tel No.022 4184 2201 | Email: csscandent@gmail.com | Web: www.scandent.in

NOTICE OF THE EXTRA-ORDINARY GENERAL MEETING AND E-VOTING

NOTICE is hereby given that the Extra-Ordinary General Meeting (EGM) of the Members of the Company will be held on Friday, 18" November, 2022 at 11.00 A.M. through Video Conferencing (VC) Other Audio Visual Means (OAVM) in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 8, 2020 April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 respectively issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular dated May 12, 2020 and January 15, 2021. issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) to transact the business as set out in the EGM Notice dated Thursday, October 27, 2022. The information and instructions for Members attending the EGM through VC/OAVM are explained in notes

In accordance with the aforesaid circulars of MCA and SEBI, the Notice of EGM have been sent by email to all those Members of the Company whose email addresses are registered with the Company or the Depository Participant(s), as on Friday, 21st October, 2022. The aforesaid documents are also available on the website of the Company at www.scandent.in and also at the websites of the Stock Exchanges BSE Limited at www.bseindia.com. The Notice of EGM is also available on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com.

to the Notice of EGM. Members attending the EGM through VC/OAVM will be counted

for the purpose of ascertaining the quorum under Section 103 of the Act.

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with relevant Rules there under and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to provide its Members, facility to exercise their right to vote at the EGM and the business may be transacted through remote e-voting services provided by CDSL. Remote evoting is optional. The facility of e-voting shall also be made available at the EGM. Members attending the EGM and who have not already cast their vote by remote evoting shall be able to exercise their right to cast vote at the EGM. The facility of remote e-voting as well as the e-voting system on the date of the EGM will be

provided by CDSL. The cut-off date for determining the eligibility of the Members to vote by remote e-voting or e-voting at the EGM is Friday, 11" November, 2022. A person whose name is

recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date, only shall be entitled to avail the facility of remote e-voting, participation in the EGM through VC/OAVM or e-voting at the EGM. 5. The remote e-voting period begins on Tuesday, 15" November, 2022 at 09:00 am and

ends on Thursday, 17" November, 2022 at 05:00 pm. The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. The manner of remote e-voting and e-voting at the EGM by the Members holding shares in physical mode or dematerialized mode and for the Members, who have not

registered/updated their e-mail addresses with the Company, is provided in the Notice Any person, who acquires shares of the Company and becomes Member of the

Company after dispatch of the Notice of EGM and holding shares as on the cut-off date i.e. Friday, 11th November, 2022, may follow the same instructions for remote e-voting and e-voting at the EGM as mentioned in the Notice of EGM. However, if the Member is already registered with CDSL for remote e-voting, then he can use his existing Login ID/User ID and Password for casting the vote through remote e-voting or e-voting at the EGM. Detailed procedure for obtaining Login ID/User 1D and Password is also provided in the Notice of the EGM.

The Members who have already cast their vote by remote e-voting prior to the EGM. may also attend the EGM, but shall not be entitled to vote again at the EGM.

Manner of registering/updating email addresses:

 a) Members holding shares in physical mode, who have not registered/updated their email addresses with the Company, are requested to send the scanned copy of the following documents by email to the Company at cs@scandent.in-

i. a-signed request letter mentioning their name, folio no. and address; (i) self-

attested copy of the PAN Card and ii. Self-attested copy of any document (e.g., Aadhar Card, Driving License, Election

Identity Card, Passport) in support of the address of the Member. b) Members holding shares in dematerialized mode, who have not registered/updated

their email addresses with the Depository Participant(s), are requested to register update their email addresses with their Depositary Participant(s). After due verification, the Company will forward the procedure for obtaining their login

credentials to their registered email addresses. 10.All grievances connected with the facility for voting by electronic means may be

addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL,) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25" Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to

By order of the Board of Directors

Place: Thane

Date: October 29, 2022

Anurag Choudhary

Sd/helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

> Sapna Vaishnay Company Secretary and Compliance Officer

DIN: 00173934

ures in Ukraine.

The Russian ministry said

the same unit directed Ukrainian drone attacks on ships of Russian Black Sea fleet in Crimea earlier on Saturday that it said were largely repelled by Russian forces, with minor damage to a Russian minesweeper.



Himadri Speciality Chemical Ltd

Registered Office: 23A Netaji Subhas Road, 8th Floor, Suite No. 15, Kolkata - 700 001 Corporate Identity Number: L27106WB1987PLC042756 Phone: (033) 2230-9953, Fax: (033) 2230-9051

Email: info@himadri.com, Website: www.himadri.com

(Rs. in Crores)

Statement of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Six Months Ended 30 September 2022

Sr. No.	Particulars	Three months ended 30.09.2022	Previous Three months ended 30.06.2022	Corresponding Three months ended 30.09.2021 in the previous year	Year to date figures for the current period ended 30.09.2022	Year to date figures for the previous period ended 30.09.2021	Previous year ended 31.03.2022
5		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total income	1,067.10	1,048.20	647.79	2,115.30	1,188.77	2,798.53
2.	Net Profit for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	65.54	48.27	14.63	113.81	33.26	79.47
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	35.54	48.27	14.63	83.81	33.26	79.47
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	29.13	38.93	11.69	68.06	27.43	65.06
5.	Total Comprehensive Income for the period/year {comprising Net Profit for the period/ year (after tax) and other comprehensive income for the period/ year (after tax)}	73.19	22.86	5.55	96.05	38.43	101.48
6.	Paid up Equity Share Capital	41.93	41.93	41.90	41.93	41.90	41.90
7.	Other Equity						1,761.88
8.	Earnings Per Equity Share (before and after extraordinary items) (of Re. 1 each) (refer note 3) Basic (Rs.) Diluted (Rs.)	0.69 0.69	0.93 0.93	0.28 0.28	1.62 1.62	0.66 0.66	1,55 1,55

NOTES :-

- The above unaudited standalone financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on 29 October 2022. A Limited Review of these standalone financial results for the quarter and six months ended 30 September 2022 has been carried out by the Statutory Auditors, as required under Regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015.
- The Company has considered the possible risk that may result from the pandemic relating to COVID-19 and expects to recover the carrying amount of all its assets including inventories. receivable, investments and other financial and non-financial assets in the ordinary course of business based on the internal and external information available upto the date of approval of
- these standalone financial results. The Company is continuously monitoring for any material changes in future economic conditions. 3) Earnings per share is not annualised for the quarter ended 30 September 2022, 30 June 2022, 30 September 2021, six months ended 30 September 2022 and 30 September 2021.
- 4) The figures of the corresponding previous periods/year have been regrouped/reclassified, wherever necessary, to conform to the classification for the current quarter and six months ended 30 September 2022.
- The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Standalone Financial Results are available on the websites of Stock Exchanges at www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website at www.himadri.com. (Rs. in Crores)

Statement of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Six Months Ended 30 September 2022

Sr. No.	Particulars	ended 30.09.2022	months ended 30.06.2022	Three months ended 30.09.2021 in the previous year	figures for the current period ended 30.09.2022	figures for the previous period ended 30.09.2021	ended 31.03.2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total income	1,067.10	1,048.20	647.81	2,115.30	1,188.78	2,798.54
2.	Net Profit for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	72.29	47.90	12.29	120.19	29.63	78.12
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	42.29	47.90	12.29	90.19	29.63	53.47
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	35.88	38.56	9.36	74.44	23.81	39.05
5.	Total Comprehensive Income for the period/year (comprising Net Profit for the period/ year (after tax) and other comprehensive income for the period/ year (after tax))	70.22	22.67	3.11	92.89	37.53	78.70
6.	Paid up Equity Share Capital	41.93	41.93	41.90	41.93	41.90	41.90
7.	Other Equity						1,825.74
8.	Earnings Per Equity Share (before and after extraordinary items) (of Re. 1 each) (refer note 3) Basic (Rs.) Diluted (Rs.)	0.86 0.86	0.92 0.92	0.22 0.22	1.78 1.78	0.57 0.57	0.98 0.98

NOTES :-The above unaudited consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on 29 October

- 2022. A Limited Review of these consolidated financial results for the quarter and six months ended 30 September 2022 has been carried out by the Statutory Auditors, as required under Regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015. The Group has considered the possible risk that may result from the pandemic relating to COVID-19 and expects to recover the carrying amount to all its assets including inventories, receivable.
- investments and other financial and non-financial assets in the ordinary course of business based on the internal and external information available upto the date of approval of these consolidated financial results. The Group is continuously monitoring for any material changes in future economic conditions. Earnings per share is not annualised for the quarter ended 30 September 2022, 30 June 2022, 30 September 2021, six months ended 30 September 2022 and 30 September 2021.
- The figures of the corresponding previous periods/year have been regrouped/reclassified, wherever necessary, to conform to the classification for the current quarter and six months ended 30 September 2022. The above is an extract of the detailed format of Unaudited Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure)
- Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Consolidated Financial Results are available on the websites of Stock Exchanges at www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website at www.himadri.com. On behalf of the Board of Directors

Chairman

financialexp.epap.in

Place: Kolkata Dated: 29 October 2022

4TH LINE

येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्रीमती लुसी कुस्टोडियो** लोपेस, स्वर्गीय श्री. जोसेफ एम. रिबेलो (वडील) यांची लोपेस, स्वर्गीय श्री. जोसेफ एम. रिबेलो (वर्डील) यांची मुलगी या पलंट क्र.0/४०२, क्षेत्रफळ ५३.०१ ची.मी. (विल्टअप क्षेत्र), ४था मज्वता, सिद्धेश्वर अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत, सिद्धेश्वर अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत, सिद्धेश्वर अलोहोसील. म्हणून ज्ञात सोसायटी, नींद क्र.टीएचए/(टीएनए)/एचएसजी/(टीसी)/१८८२३/२०७५-०८, दिनाक ७.०८.२००७, भाणप्रमाणवात्र क्र.८, सदस्य नींद क्र.१८, अनुक्रमांक ०८६ ते ०९०, जमुनावाई ठाकूर शेड, पोस्ट ऑफिस समोर, माईदर (प.), तालुका व जिल्हा ठाणे-४०१२०१ येथील जाणेच कायदेशीत सासदार/ सह-मालक आहेत. मे. सिद्धीविनायक डेव्हलएमर्स आणि श्रीमती सुसी जी. लोपेस व श्री. जोसेफ एम. रिबेलो यांच्या दरम्यान दिनाक कर ८१.१२,००० रोजीच पावती क्रमांक दरम्यान दिनाती क्रमांक दरम्यान दिनांक २८.११.२००६ रोजीचे पावती क्रमांक टीएनएन४-०९७८१-२००६ नुसार भाईंदर नोंदणी कार्यालयात नोंदणीकृत दिनांक २७ नोव्हेंबर, २००६ रोजीचे विक्री व हस्तांतर करारनामा झाला होता आणि पलॅंट क्र्बी/२०३, २रा मजला असे ए/४०२, ४था मजला या ऐवजी सद करारनामा चुकीने नमुद झाले असल्याने दिनांक २६ सप्टेंबर २००७ रोजीचे सुधारणा करारनामा करण्यात आले होर् आणि सदर करारनामा दिनांक १२.१०.२००७ रोजीचे पावर्त आणि सदर करारांमा दिनांक १२.१०.२००७ रोजीचे पावती क्रमांक टीएम्एपन-४०१४,२-२००७ नुसार माईंदर नॉदणी कार्यालयात नींद करण्यात आले आहे. श्री. जोसेफ एम. रिबेलो यांचे १९.०९,२०१० रोजी निधम झाले आणि त्यांची आई अंना क्रिस्तालिता रिबेलो यांचेही ११.११,२०१५ रोजी निधम झाले, त्यांचे कारदेशीर वासस्दार श्रीमती लुसी कुस्टाडियो लोपेस (मुलगी) आहेत आणि करारानामा व भागप्रमाणपत्रात श्रीमती लुसी जी. लोपेस असे नाव नमुद आहे आणि पंत्रकाई, आधार कार्डावर श्रीमती लुसी कुस्टाडियो लोपेस असे नाव नमुद आहे आणि पंत्रकाई, आधार कार्डावर श्रीमती लुसी कुस्टाडियो लोपेस असे नाव नमुद असून सदर दोनही नावे एकाच व्यक्तीची आहेत. सोसायटीन दिनाक १४.७५.२०१४ रोजी अर्जेटा स्रीमती लुसी क्रांत व्यक्तिची आहेत. सोसायटीन दिनाक १४.७५.२०१४

रोजी अर्जदार **श्रीमती लुसी कुस्टाडियो लोपेस** यांना त्यांचे अधिकार व शेअर्स हस्तांतर केले. अर्जदार हे सदर फ्लॅटचे आवकार पे राजन हस्तार करो. जजदार ह सदर पराटर १००% मालक/सदस्या झाल्या आहेत. जर कोणा व्यक्तीस, बँकेस, वित्तीय संस्थेस, वैयक्तिक कंपनी, संस्था इत्यादींना काही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात दस्तावेजी पुराव्यांसह त्यांचे आक्षेप सदर सूचनेच्या तारखेपासून १४ दिवसांत कळवावेत. अन्यथा पूचन क्या किया है। १८ व्यवस्था वाळवाचर अवस्था अशा व्यक्तींचे दावा सदर फ्लॅटवरील त्याग केले आहेत असे समजले जाईल यांची नोंद घ्यावी. दिनांक: ३०.१०.२०२२ **दिलीप के. पांडचे**

३०.१०.२०२२ विलाप के. पाड्य वकील उच्च न्यायालय बी/१०९, भाईदया नगर बी इमारत, नवघर रोड, भाईंदर (पुर्व), जिल्हा ठाणे-४०११०५.

जाहीर नोटीस

सदर जाहीर नोटीसीव्दारे तमाम जनतेस कळविण्या येते की . श्रीमती . लीना जॉन्सन करवाल्हो व कै . जॉन्सन आगोस्तीन करवाल्हो, हे सदनिका क्र. सी/२०१, दुसर मजला पनम पलाश को ऑ हो सो लि गांव मौर् निळेमोरे, नालासोपारा (पश्चिम), ता. वसई, जि. पालघ चे संयक्त मालक होते तरी त्यापैकी कै जॉन्सन आगोस्ती करवाल्हो यांचे दिनांक १४/०५/२०२१ रोजी निधन द्याले आहे त्यांनी नामनिर्देशन केलेले नव्हते आणि आता कै जॉन्सन आगोस्तीन करवाल्हो यांच्या पश्चात १)श्रीमती लीना जॉन्सन करवाल्हो (पत्नी), २)श्री. झील जॉन्सन करवाल्हो (मुलगा) व ३) कु . जेनीसा जॉन्सन करवाल्हे (मलगी) हे त्यांचे वारस आहेत. तरी त्यापैकी माझे अशील श्रीमती. लीना जॉन्सन करवाल्हो यांनी सदर मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरी करण्यासंबंधी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीत संस्थेकडे अर्ज केला आहे ज्यासाठी अन्य वारसदा म्हणजेच १)श्री. झील जॉन्सन करवाल्हों व २) क. जेनीस जॉन्सन करवाल्हो, यांनी त्यांची नाहरकत ही दिली आहे

तरी या नोटीशीव्दारे संस्थेच्या भांडवलात मालमने असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरी करण्यासंबंधी मयत सभासदाचे अन्य वारसदार किंव मागणीदार हरकतदार यांच्याकडन हक्क मागण्य हरकती मागवण्यात येत आहेत किंवा सदर मिळव हाण, दान, बक्षीस, करार, मृत्युपत्र, कोर्ट दरबार भन्य कोणत्याही प्रकारचा हक्के, हितसंबंध, हिस्स ाधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत लेखी पराव्यास नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन १४ दिवसाँच्या अ ला खालील पत्यावर कळवाव्यात अन्यथा तः ाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंब हस्सा, अधिकार नाही व असल्यास तो सोड्न दिल आहे असे समजण्यात येईल आणि सदर सदनिकेंसंबंधीर्च पुढील योग्य ती कार्यवाही आमचे अशिल यांच्याकडु रण्यात येईल याची नोंद घ्यावी.

ॲंड. निशिगंधा जयंत परंब पत्ता : ए/१०१, काशी कृपा को.ऑ.हौ.सो.लि., दिपक मेडीकल जवळ, एस. टी. डेपो रोड, नालासोपारा (प)

PUBLIC NOTICE

This Notice is given on behalf of my clients Deepak Jasvant Mody and Sachii

Jasvant Mody
Whereas one Mr Jasvant Amidas Mody
was the owner of Flat No B-08, Kashibai
Park CHS LTD, Old Nagardas Road,
Andheri East, Mumbai 400069 (herein
after referred to as said flat) and member
of the society holding share certificate No
17 bearing distinctive Nos 81 to 85
consisting of 5 fully paid up shares of Rs.
50/- each (herein after referred to as said
shares)

The said Jasvant Amidas Mody have Ine said Jasvant Amidas Mody nave expired intestate on17/07/2012 leaving behind him my clients Deepak Jasvant Mody (son) and Sachin Jasvant Mody (son) ash is only surviving legal heirs and legal representatives who have inherited and succeeded to undivided share right title and interest in the said flat and said tle and interest in the said flat and said shares of the deceased father. The wife

shares of the deceased father. The wife Mrs Taramati Jasvantlal Mody have expired on 26/09/2014. Thereafter my clients Deepak Jasvant Mody and Sachin Jasvant Mody have made application before the society to incorporate their name into the said share certificate and the society have duly inserted/incorporated the names of my clients Deepak Jasvant Mody and Sachin Jasvant Mody in the said share certificate Jasvant Mody in the said share certificate as and by way of transmission (i.e. within family) on 19/12/2014.

family) on 19/12/2014. If any person and or third party has any kind of claim demand, dispute, objection, query etc of whatsoever nature as and by way of gift, mortgage, sale, transfer, assign, lien, mortgage, charge etc etc of whatsoever nature in respect of my clients, said flat and/or said shares, the intimizate/inform in writing to me the to intimate/inform in writing to me the undersigned, within a period of 15 days from date of publication of this notice failing which it shall be treated as waived and not binding upon my clients.

Date : 30/10/2022 Place : Mumbai : Mumbai Adv Harsh S Trivedi 405, B Wing, Vertex Vikas Andheri East, Mumbai 69 90227666611

जाहीर नोटीस

सदर जाहीर नोटीसीव्दारे तमाम जनतेस कळविण्या येते की **श्रीमती. रीना देवी संजय मिश्रा व कै. संज**य वी. मिश्रा, हे सदनिका क्र. बी/३०२, तिसरा मजला जाधव रेसिडेन्सी को.ऑ.हौ.सो.लि.,कांचन शाळेजवळ, गांव मौजे तुळींज, नालासोपारा (पूर्व) ता. वसर्ड. जि. पालघर चे संयक्त मालक होते तर त्यापैकी के. संजय वी. मिश्रा यांचे दिनांक २३/११ २०२० रोजी निधन झाले आहे त्यांनी नामनिर्देशन केलेले नव्हते आणि आता **कै. संजय वी. मिश्रा** यांच्या पश्चात १)श्रीमती. रीना देवी संजय मिश्रा (पत्नी), २)श्री. प्रशांत संजय कुमार मिश्रा (मुलगा), ३)श्री. वेदांत संजय मिश्रा (मुलगा) आणि ४)श्री. सिद्धांत संजय मिश्रा **(मुलगा),** हे त्यांचे वारस आहेत. तरी त्यापैकी माझे अशील **श्रीमती. रीना देवी संजय मिश्रा** यांनी सदर मय प्रभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंध सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीत संस्थेकडे अर्ज केल आहे ज्यासाती अन्य वारसदार म्हणजेच **१)श्री. प्रशां**त संजय मिश्रा (मलगा), २)श्री, वेदांत संजय मिश्र (मलगा) आणि ३)श्री. सिद्धांत संजय मिश्रा (मलगा) यांनी त्यांची नाहरकत ही दिली आहे.

तरी या नोटीशीव्दारे संस्थेच्या भांडवलात मालमत्त्रे असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरी करण्यासंबंधी मयत सभासदाचे अन्य वारसदार किंव गागणीदार हरकतदार यांच्याकड्न हक्क मागण्य हरकती मागवण्यात येत आहेत <mark>किंवा सदर मिळक</mark> बिधी अन्य कोणाचाही कोणताही विक्री, कळरग, कब्ज हाण, दान, बक्षीस, करार, मृत्यपत्र, कोर्ट दरबार व अन्य कोणत्याही प्रकारचा हक्के. हितसंबंध, हिस्स धकार असल्यास त्यांनी त्याबाबत लेखी पराव्या ो नोटीस प्रसिदध झाल्यापासुन १४ दिवसाँच्या आ ाला खालील पत्यावर कळवाव्यात अन्यथा तर णचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबर् <mark>रस्सा, अधिकार नाही व</mark> असल्यास तो सोडुन दिल आहे असे समजण्यात येईल आणि सदर सदनिक संबंधीर्च पुढील योग्य ती कार्यवाही आमचे अशिल यांच्याकङ -करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सही/ ॲड. निशिगंधा जयंत परब. गत्ता : ए/१०१, काशी कपा को ऑ.हौ,सो.लि., दिपव मेडीकल जवळ, एस. टी. डेपो रोड, नालासोपारा (प

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY OLD NAME SAYYED JAINUDDIN SHAMSHUDDIN TO NEW NAME SAYYED ZAINULABDIN SHAMSHUDDIN

PUBLIC NOTICE

Shri Sarwan Singh Amar Singh Lotay a member of Shreeram Bhawan Co. Op lousing Society Ltd. having address Kharodi, Off Marvey Road, Opp Abhyudaya Bank, Malad (West), Mumbai 400095 and holding Flat No. D - 202 in the uilding of the society, died on 15th December, 2021 making nomination in favour of his son Shri Harjinder Sarwan Singh Lotay who also died on 28th April, 2022.

The society hereby invites claims objections from the heir or heir's or other claimants/ objector or objectors to the transfer of said shares and interest of the deceased member in the capital/ proper of the society within a period of **15 days** from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claims biections for transfer of shares and terest of the deceased member in the apital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society sha be free to deal with the shares and interes of the deceased member in the capital property of the society in such manner as s provided under the Bye-laws of the ciety The claims/ objections if an eceived by the society for transfer of the decease member the bye laws of the society. copy of the registered Bye-laws of the Society is available for inspection by the claimants/ objections, in the office of the Society/ with the secretary of the society with the office hours from the date of ublication of the notice till the date of it

For and on behalf of Shreeram Bhawan Co-operative Housing Society Ltd.

Hon. Secretary

Place: Mumbai Date: 30/10/2022

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of my client Mrs. Murshida Alimullah Khan, Wife of Late Mr. Alimullah A. Khan. That Late Mi Alimullah A. Khan, died on 14/04/2003, was the absolute owner of a Flat No. K-4/1, Hanjar Nagar Co- Op. Hsg. Soc. Ltd, Pump House Andheri (E), Mumbai 400093 and he had tw wifes (1) Mrs. Jamila Alimullah Khan having no children & (2) Mrs. Murshida Alimullah Khan having four sons. That afte the death of Mr. Alimullah A. Khan, the said flat was transferred by the Society in the name of the First wife Mrs. Jamila Alimullah Khan, according to the Bye Laws of the

That First wife Mrs. Jamila Alimullah Khai Second wife Mrs. Murshida Alimullah Khar and her sons (1) Mr. Kalimullah Alimullah Khan (2) Mr. Faisal Alimullah Khan, (3) Mr Ajmal Alimullah Khan (4) Mr. Akram Alimullah Khan, are the only heirs and legal representatives of Late Mr. Alimullah A.

That my client is making an application to the Society Hanjar Nagar Co-Op. Hsg. Soc. Ltd for the transfer of the shares and interests in the capital of the Society in respect of the said flat of the deceased, in her name. That the other heirs of the deceased have given the No-objections to the Society in favour of my client for transfer of the shares and interest of the deceased. This Notice is hereby giver inviting any claim/objections from other heirs or any person, if any, of the deceased for the transfer of the shares and interests of the said flat in my client's name, in the capital property of the Society within a period of 15 days from the publication of this notice. If no claims, objection received within the stipulated time, the society shall be free t transfer the shares and interests of the deceased in the name of my client **Mrs** MURSHIDA ALIMULLAH KHAN.

M.M. Ansari (Advocate & Notary) A-74, Shanti Shopping Centre, Mira Road (E) Thane 401107

Date: 30/10/202

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the Publi enlarge by our client. Kutty Shahnaz Abdul Azeez, that presently our clie s the owner of Flat No. C/505, on the Fifth Floor, in the building known as Abhinandan Chandresh Resort Co op. Hsg. Soc. Ltd., Situated at Lodha Complex, Mira Road (E), Dist, Thane 401107, (hereinafter referred as "the Said Flat"). Initially the said Flat was Purchased by Late Mr. P. C. Kunh Moideen Kutty from Mr. Mahesh N Butani by an agreement for sale date 14/06/2006 under Doc No. TNN-4 5418-2006 Dated 15/06/2006 Whereas Late Mr. P. C. Kunh Moideen Kutty expired or 20/06/2018, leaving behind him (1) Sharafunisa P. K. - (Wife), (2) Mohammed Faisel Kunhi Moidee Kutty - (Son), (3) Mohamed Ashra Kunhi Moideen Kutty - (Son) & (4 Kutty Shahnaz Abdul Azeez (Daughter) as his surviving legal heirs /hereas the heirs (1) Sharafunisa F K. - (Wife) Though P.O.A. Holde Kutty Shahnaz Abdul Azeez, (2) Mohammed Faisel Kunhi Moidee Kutty - (Son) Though P.O.A. Holde Kutty Shahnaz Abdul Azeez & (3) Mohamed Ashraf Kunhi Moideei Kuttv - (Son) Though P.O.A. Holde Kutty Shahnaz Abdul Azeez released and relinguished their right, title and nterest in respect of the said Flat in avour of our client vide Deed o Release dated 27/10/2022 bearing egistration TNN-10-17442-2022 Dated- 27/10/2022. Our client, through this public notice

ereby called upon the public enlarge that If any person having any claims or right, title, interest in respect of the said Flat and/or shares or any part o portion thereof by way of inheritance share, sale, purchase, mortgage ease, lien, license, gift, attachment, o encumbrance howsoever or otherwis shall lodge their respective claims a our office having address as mentioned below within 15 (Fifteen days from the date of publication of this notice, failing which the claims, if any of such person shall be treated a waived and/or abandoned and no oinding on our client.

(Raiendra Singh Raipurohit). Advocate High Court, Mumbai, Shop No. 9, Asmita Orient C.H.S. Ltd. Near Asmita Club, Mira Road (E), Dist. Thane - 401107. Date: 30.10.2022 Place: Mira Road

TENDER NOTICE

Kamla Ashish Tower Co.Op. Housing Society Ltd. situated at Mahavir Nagar Kandivali (West), Mumbai 400067 invites quotation from reputed contractors for beautification of society lobby.

Kindly send quotation for beautification of lobby after Inspection of lobby. The nspection of Lobby kept shall be between 11 am to 13 pm on 01 Nov 2022 Tusday. After inspection contractors have to give quotation on or before 16th Nov. 2022.

The Hon. Secretary/ Chairman Place : Mumbai Date: 30/10/2022

PUBLIC NOTICE

This is to inform to all concern that n client Smt.Saraswati Dharamshi Mano client Smt. Saraswati unaramsni Mange is the owner of Flat No. 15 on 3rd floor in the building known as "Sri Narayana Co-operative Housing Society Limited admeasuring about 578 Sq. Ft. built up area situated at Plot No. 23, Rifle Range Ghatkopar (West), Mumbai - 400 086 an Agreement for sale dated 22nd May, 1993 from one Smt. Ramilaben Bharatkuman Oza which is duly registered with the offic of Sub-Registrar, Kurla-1 bearin Document No.BDR3-04874-2008 by wa of Deed of Declaration dated 16th June 2008.That Smt. Ramila Bharatkumar Oz have purchased and acquired the aforesaid flat from Mrs. Kamala Venkatachari vide transfer form date Verificate that wide training a large state of the same allotted the aforesaid flat as promoter member of the society on contributing toward constructing cost of the building. That by virtue of membership my client is holdin 40 (forty) shares of Rs. Fifty (50) each numbered from 1041 to 1081 embodied in share certificate no. 28 issued in favour omy client on 01/07/2000.That now mentions of the control of the client has decided to sale the aforesaid fla o Smt. Kaveri Harishchandra Kambl & Shri. Harishchandra Satu Kamble. Any Person, Bank or Institution claiming nterest in the said property or any par thereof by way of sale, gift, lease mortgage, lien, trust, easemen Succession or otherwise howsnever as hereby required to claim personally or by written claim at office address given below within a period of **14 days** from the date of this notice, failing which such claim, if any

Advocate, Bombay High Court, Shop No. B/3, Ambika Siddhi CHS Ltd., Jagdusha Nagar, Ghatkopar (W), Mumbai - 400086. **Place:** Mumbai **Date:** 30/10/2022

shall be considered as waived / void.

जाहीर सुचना

या द्वारे सूचना देण्यात येते की माझे अशिल श्रीमर्त निशा अमित पंडया हया फ्लॅट नंबर डी/२०४ दसरा मजला. चंद्रेश नगर को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. पाटणकर पार्क रोड, सर्वे नंबर १३२ पार्ट, गाव - निळेमोरे, नालासोपारा पश्चिम तालुका वसई, जिल्हा पालघर ह्या फ्लॅट च्या मालक होत्या. त्यांनी सदर फ्लॅट श्रीमती शबनम करीम वुनावाला ह्यांना विकला आहे. सदर फ्लॅटचे नेम्नलिखित दोन मुळ दस्तावेज श्रीमती निशा अमित पंडया यांजकडून गहाळ झाले आहे. १) बिल्डर -चंद्रेश बिल्डर्स व श्रीमती बिना एस. कारामचंदानी यांच्यात दिनांक ०३/१०/१९९० रोजी झालेला करारनाम्याची मळ प्रत तसेच २) दिनांक २७/ ०८/१९९० रोजी श्रीमती बिना श्यामसुंदर कारामचंदानी यांनी श्री. गोबिंद्रम भगवानदास नवानी यांच्या नावे दिलेली पॉवर ऑफ एटॉर्नी ची मळ प्रत त्याबाबत रीतसर तक्रार संबंधित पोलीस स्टेशनमध्ये केली असून त्याचा लॉस्ट रिपोर्ट नंबर २५६६८

२०२२ दिनांक १९/१०/२०२२ असा आहे. ज्यांना कोणालाही सदर मळ दस्तावेज सापडले असेल तर त्यांनी ते खालील सही करणाऱ्या व्यक्तीला आणन द्यावे तसेच ज्यांना कोणाला सदर फ्लॅट संबंधित व सदर मूळ दस्तावेज संबंधित कोणत्याही प्रकारचा हक्क दावा नामाधिकार लाभ विक्री गहाण बक्षीस भाडेपट्टा परवाना भागीदारी व इतर कोणत्याही अन्य स्वरूपात दावा असल्यास त्यांनी लिखित स्वरूपात कागदोपत्री पराव्यासह खालील सही प्रसिध्दीपासन १४ दिवसांच्या आत सादर करावे अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क वा हितसंबंध नाही असे समजण्यात येईल.

नुतन प्रकाश पवार (वकील) 🐧 कल्पना कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, पांचाळ नगर गालासोपारा पश्चिमः जिल्हा पालघर - ४०१ २०३ मोबाईल नं. ९८९०१७३५४८

जाहीर सूचना सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येते की.

माझे अशील **१) श्रीमती भारती वाय. तिवारी** व २) श्री. योगेंद्र एल. तिवारी हे खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमूद केलेली मालमत्तेचे मालक आहेत.

माये अशिलांनी घोषित केले आहे की. १) श्री श्यामचंद सी. गांधी. २) श्रीमती कमला श्यामचंद गांधी व ३) श्री. विनीत श्यामचंद गांधी हे खालील अनुसुचीत नमुद सदर मालमत्तेचे संयुक्त मालक होते, जी त्यांनी **मेसर्स गोकुळ एन्टरप्रायझेस** यांच्याकडून दिनांक ३१ डिसेंबर, १९९१ रोजीचे नोंदणीकृत करारनामानुसार खरेर्द केले होते. सदर **श्रीमती कमला श्यामचंद गांधी** यांचे ११.०९.२००२ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांच्ये अंतिम इच्छापत्रात वर संदर्भीत फ्लॅटमधील त्यांचे अविधाजीत शेअर्म त्यांचा प्रलग श्री. विनीत श्यामचंद गांधी यांच्या नावे केले आहेत. सदर १) श्री. श्यामचंद सी. गांधी. २) श्री. विनीत श्यामचंद गांधी यांना माझे अशील अर्थात १) श्रीमती भारती वाय. तिवारी व २) श्री. योगेंद्र एल. तिवारी यांच्याकडे दिनांक २७ सप्टेंबर, २००५ रोजीचे नोंदणीकृत विक्री करारनाम नुसार सदर मालमत्ता विक्री केली होती.

जर कोणा व्यक्तिस सदर खालील अनुसुचीत सदर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक, विक्री, अदलाबदल, मुक्तता, भाडेपट्टा, मालकीहक्क, ताबा, जप्ती, लिस पेन्डन्स, तारण, भागिदारी, अधिभार, बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशना पासून **१**४ (चौदा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्ताकडे सर्व पष्ठयर्थ दस्तावेजांच्या प्रतींसह कळवावे. अन्यथा अशा व्यक्ती/संघटना/संस्था यांचे असे दावे असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि ते माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसूचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर माझे अशील व्यवहार सुरू करतील.

मालमत्तेची अनुसुची फ्लॅट क्र.बी-२०३, क्षेत्रफळ ५०० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र. २रा मजला. वरुण वॅली को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणन ज्ञात इमारत. शीतल नगर, आत्माराम सावंत मार्ग, अशोक नगर कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१, जमीन सीटीएस क्र.५७(भाग), गाव वाढवण, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा येथील जिमनीचे सर्व भाग व

आज दिनांकीत २९ ऑक्टोबर, २०२२

सही/ आर. जे. चोथानी, वकील डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१

जाहीर नोटिस

माझे अशिल श्री. राजेंद्र रतिलाल सावला, यांनी दिलेल्या माहितीवरून ही जाहीर नोटिस देत आहे की, त्यांच्या खालील नमूद मिळकतीचे हाडामार्फत त्यांना वितरण झालेले मूळ **अलॉटमेंट** लेटर हे माझे अशिलाच्या हातुन हरवले/गहाळ झाले आहे. याबाबतची तक्रार चारकोप पोलिस ठाणे येथे दिनांक २**८ ऑक्टोबर** २०२२ रोजी नोंदविली आहे. तक्रार क्र. ४१७४२/२०२२.

तरी सदर मूळ अलॉटमेंट लेटर कोणाला गपडल्यास किंवा[ँ]मिळकती संबंधी कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, दावा, अधिकार, वारसाहक्क, विक्री, गहाण, बोजा, बक्षिस, भाडेपट्टा, वहिवाट, वापर, ट्रस्ट, ताबा, करार, मदार, फरोक्तखत, तारण असल्यास त्यांर्न त्याबाबत मला लेखी पराव्यासह ही नोटिस प्रसिद्ध झाल्यापासन १५ दिवसॉच्या आत मला कार्यालय ६१२/बी २०, अनिता सोसायटी, सेक्टर ६ आरएससी रोड-५२, चारकोप, कांदिवली पश्चिम, मुंबई - ४०००६७ या पत्त्यावर कळवावे अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, दावा, अधिकार नाही व असल्यास तो सोडून दिला आहे असे समजण्यात येईल आणि त्याची जबाबदारी माझे अशिलांवर गहणार नाही याची नोंद घ्यावी

मिळकतीचा तपशिल

रूम. नं. <u>डी-०</u>७, चारकोप (१) राजदिप सह.गृह. संस्था मर्या., प्लॉट नं. ६१३, सेक्टर ६, रोंड आरएससी-५२, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७, क्षेत्रफळ ४० चौ.मी. बिल्ट[े] अप, गांव : कांदिवली, तालुका : बोरीवली, मुंबई उपनगर जिल्हा.

श्री. नितेश दि.आचरेक दिनांकः ३०/१०/२०२२

जाहीर नोटिस

माझे अशिल **श्री. अरूण नथू चन्हाण,** यांनी देलेल्या माहितीवरून ही जाहीर नोटिस देत आहे की, त्यांच्या खालील नमूद मिळकतीचे म्हाडामार्फत सौ. प्रसन्ना अरूण चकाण यांना वितरण झालेले मूळ अलॉटमेंट लेटर हे माझे अशिलाच्या हातुन हरवले/गहाळ झाले आहे. याबाबतची तक्रा चारकोप पोलिस ठाणे येथे दिनांक २**८ ऑक्टोब**र २०२२ रोजी नोंदविली आहे. तक्रार क्र ४१७२४/२०२२.

तरी सदर मूळ अलॉटमेंट लेटर कोणाल गपडल्यास किंवा मिळकती संबंधी कोणाचार्ह कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, दावा अधिकार, वारसाहक्क, विकी, गहाण, बोजा बक्षिस, भाडेपड़ा, वहिवाट, वापर, टस्ट, ताबा करार, मदार, फरोक्तखत, तारण असल्यास त्यांर्न त्याबाबत मला लेखी पुराव्यासह ही नोटिस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसॉच्या आत मला कार्यालय ६१२/बी २०, अनिता सोसायटी, सेक्टर ६ आरएससी रोड-५२, चारकोप, कांदिवली पश्चिम मंबर्द - ४०००६७ या पत्त्यावर कलवावे अन्यथ तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध, दावा, अधिकार नाही व असल्यास तं सोडन दिला आहे असे समजण्यात येईल आणि त्याची जबाबदारी माझे अशिलांवर राहणार नार्ह याची नोंद घ्यावी

मिळकतीचा तपशिल

रूम. नं. डी-१०, चारकोप (१) सुप्रभात सह.गृह. संस्था मर्या., प्लॉट नं. ६१४, सेक्टर , रोड आरएससी-५२, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७, क्षेत्रफळ ४० चौ.मी. बिल्टॅ अप, गांवः कांदिवली, तालुका बोरीवली, मुंबई उपनगर जिल्हा. श्री. नितेश दि.आचरेक

ठिकाणः मुंबई

दिनांकः ३०.१०.२०२२

Date: 30.10.2022

दिनांक: ३०/१०/२०२२ विकल

शालिमार प्रोडक्शन्स लिमिटेड

CIN: L01111MH1985PLC228508 नोंदणीकृत कार्यालयः ए-९, श्री सिध्दीविनायक प्लाझा, प्लॉट क.बी-३२, लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५३. दूर:.०२२-६५५०१२००, Website:www.shalimarpro.com, E-mail: contact@shalimarpro.com २० सप्टेंबर २०२२ रोजी संप्रतेल्या निमारीकरीना अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अटवाल

			(रू.लाखात)
	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही
तपशील	३०.०९.२०२२	३०.०९.२०२२	३०.०९.२०२१
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	38.68	900.48	983.40
करपुर्व साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)	(98.30)	(92.0८)	4.40
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर)	(98.30)	(92.0८)	4.40
समभाग भांडवल	९८४३.२८	९८४३.२८	९८४३.२८
राखीव (मागील वर्षांच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व व नंतर) (रू.१/-प्रत्येकी)			
अ) मूळ	(0.00)	(0.00)	0.00
ब) सौमिकृत	(0.00)	(0.00)	0.00

टेप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेय्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आले. १० सप्टेंबर, २०२२ रोजी संप्लेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल तेमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीचे शेअसं जेथे सूचिबध्द आहे त्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आर् कंपनीच्या www.shalimarpro.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

शालिमार प्रोडक्शन्स लिमिटेडकरि संचालक, डीआयएन:००४१३६२।

सागर प्रोडक्शन्स लिमिटेड

नोंद. कार्या : चुनिट क.४०२, स्लॉट क.बी/६५, स्टॅनकोर्ड प्लाझा, न्यु तिंक रोड, सिटी गॉल समोर, अंधेरी(प), मुंबई-४०००५३. ०२२-४७७२५४४३, वेबसाईट.www.sagarproductions.com, ई-मेल.splgrive@rediffmail.com, CIN:L93000MH1980PLC170432 ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही			
तपशील	३०.०९.२०२२	३०.०९.२०२२	३०.०९.२०२१			
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	30.90	90८.७२	984.00			
करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)	(४.२६)	(९.०५)	११.२६			
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(विशेष साधारण बाबनंतर)	(४.२६)	(९.०५)	99.2६			
समभाग भांडवल	809.82	४०१.४२	809.82			
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित						
राखीव वगळून)	-	-	-			
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व व नंतर) (रू.१/-प्रत्येकी)						
अ) मूळ	(0.09)	(0.02)	0.03			
ब) सौमिकृत	(0.09)	(0.02)	0.03			
2 14 (20: -70) - 7 2 -						

टिपः सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲंण्ड डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्स) रेग्युलेशन २०१८ च्या नियम ३३ अन्वयं स्टॉक एक्सचेंजर सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्त नमुन्यातील जतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपर्कत्या दिमाही व अध्येत्र्यांकरारा कार्यवानाराया नाया नायानारा ममुन्यातील जतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपर्कत्या दिमाही व अर्धवर्षाकरिता अर्केकापरिविहा वित्तीय निषकाचि सपूर ममुना कंपनीचे क्षेत्रसं जेथे सूचिबहद आहे त्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्य www.sagarproductions.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सागर प्रोडक्शन्स लिमिटेडकरि कलाकाड सुंदरम सार्थ पुर्णवेळ संचालक, डीआयएन:००१५०८७६ ठेकाणः मुंबई देनांक: ३१.१०.२०२२

PUBLIC NOTICE

This is to inform you public at large that the residential flat No. 2, ground Floor, Sahwas CHS Ltd, adm about 293 Sq Ft Carpet, situated at Mauje Neral, Taluka Karjat, District Thane, Survey/Gut No. 324 (old Survey/Gut No. 324/0) is owned and possessed by my client Mrs. Raksha Ramesh Thakkar, R/a, Mulund, Mumbai. The original document of Agreement for Sale of the said flat have been misplaced by my client while travelling from Mulund Station to home executed between my client and M/s Shivram Enterprises through partner Mr. Pramod Shivdas Nagrecha by registered Agreement for Sale dt. 26/04/2017 bearing registration No. 1800/2017 registered in the officer of Sub Registrar Karjat.. My client has given complaint in Mulund Police Station for missing of the said Agreement vide Lost Report No. 41575/2022, dt.28/10/2022. Hence, there is likely to misuse of the said Registered Agreement for sale if found by any person/s If the said Original Agreement for sale found by any person/s or if any person having rights, title, claim on the said flat, we hereby invited to submit/return the said document or submit their written claim of the said flat within the period of 15 days from the date of the publication of this Public Notice on following mentioned address. It is hereby noticed that we annot entertain any objection if raised after lapse of said period.

Off: 3, N. J. House, Opp. Court, Bhaji Market Road, Kalyan (W) Dist Thane

Sd/-Mrs Tapasya S. Mhatre

जाहीर सूचना

श्रीमती संतोष गोस्वामी (मयत दिनांक १९.०२.२०२२) या मालकीत्व फ्लॅट क्र.३०५ (क्षेत्रफळ ६७५ चौ.फ. बिल्टअप क्षेत्र). ३रा मजला, सोसायटीची इमारत क्र.२. सी क्रेस्ट को-ऑप.हौ.सो.लि म्हणून ज्ञात सोसायटी, सात बंगला, हरमिंदर सिंग रोड, वर्सोवा, अंधेरी (प.), मुंबई-४०००६१ या जागेबाबत मालक व नोंदणीकत सदस्या आहेत आणि सदर सोसायटीचे भागभांडवलातील गगप्रमाणपत्र क्र.६२ नुसार ५ पु^{र्}णपणे भरणा केलेले शेअर्सच्या धारक आहेत. सोसायटीद्वारे तोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल/मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावं किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून ७ **(सात)** दिवसांत सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी त्याच्या/ तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ठचर्थ अशी काँगदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत मार्गावण्यात येत आहेत. वर दिलेल्या मदतीत जर काही दावे आक्षेप पाप्त याले नाहीत. तर मयत सभामहाच्या मोमायटीच्या भांडवल/मिलकतीमधील शेअम व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायर्ट मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतीव तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/ आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीच्या कार्यालयात/सोसायटी सचिवाकडे सदर सूचन प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत उपलब्ध आहेत.

> सी क्रेस्ट को-ऑ.हौ.सो.लि.करिता सचिव/अध्यक्ष

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the all concerned/public that my client have agreed to purchase from MR. MAHMOOD SALIM SHROFF & MRS. NAZIA MAHMOOD SHROFF the right, title, shares and interest in respect of and in Flat No. 8-27, floor, admeasuring about aggregating total 590 sq. ft. equivalent to 54.83 sq. mtr. carpet area in Shakti Sadan CHS Ltd., Opp. Navjivan Society, D.B. Marg, Lamington Road, Grant Road, Mumbai-400 007 situated at and tying on a piece and parcel of land bearing CS. No.259 of Tardeo Division in registration District and Sub-district of Bombay City and Suburban together" "Five shares of Rs.50/- each having distinctive nos. 136 to 140 bearing certificate No.28. All persons having any claim against or in respect hereof by way of sale, transfer, exchange, gift, mortgage, charge, trust, Inheritance, possession, lease, lien or otherwise whatsoever are hereby requested to Inform the same in writing with the authenticated supporting documents to the undersigned within fourteen days from the date hereof, falling which claims if any will be considered to have been waived and/or abandoned.

Place: Mumbai Date: 28/10/2022

दिनांक: २९.१०.२०२२

RAMESH KISAN PALVE Advocate 3/9, B.I.T. Chawl, Bellasis Road, Mumbai Central, Mumbai 400 008. E-Mail: rameshpalve6@gmail.com

महाराष्ट्र कॉर्पोरेशन लिमिटेड

CIN:L71100MH1982PLC028750 नोंदणीकृत कार्यालयः ९०७/९०८, देव प्लाझा, एस.व्ही.रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८. द्रर.:०२२-६७४२४८९५, Website: www.mahacorp.in E-mail: mcl@visagar.com ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			(रू.लाखात)	
	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही	
तपशील	३०.०९.२०२२	३०.०९.२०२२	३०.०९.२०२१	
कार्यंचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	0.00	0.00	0.00	
करपुर्व साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)	(8.44)	(१७.४६)	(٩.८२)	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर)	(8.44)	(१७.४६)	(٩.८२)	
समभाग भांडवल	२५९३.८९	२५९३.८९	9343.33	
राखीव (मागील वर्षांच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व व नंतर) (रू.१/-प्रत्येकी)				
अ) मूळ	(0.02)	(0.00)	(0.00)	
ब) सौमिकृत	(0.02)	(0.09)	(0.00)	
टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१८ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली				

परिवार विभावि व आर्यश्रकिरिता अलेखापिरिका वित्तीय निषकाचि संयुप्त नमुत्ता कंपनीच क्षेत्रस जेथे सूचिक्य आहे त्या बीएसई लिमिटेड ww.bseindia.com आणि कंपनीच्या www.mahacorp.in वेबसाईटक्ट उपलब्ध आहे.

डीआयएन:००४<u>१३६२७</u>

विसागर पॉलिटेक्स लिमिटेड

CIN:L65990MH1983PLC030215 नोंदणीकृत कार्यालयः ९०७/९०८, देव प्लाझा, एस.व्ही.रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८. दर::०२२-६७४२४८१५, Website: www.visagarpolytex.in, E-mail: contact@visagar.com

२० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल संपलेली तिमाही संपलेले अर्धवर्ष संपलेली तिमाही ३०.०९.२०२२ ३०.०९.२०२१ 30.09.2022 कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) करपुर्व साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा) (२१.७२) (46.38) (49.38) क्रानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(विशेष साधारण बाबनंतर) (२१.७२ (46.38) (49.38) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व व नंतर) (रू.१/-प्रत्येकी)

आलेली ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमूना कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहे त्या बीएसई लेमिटेडच्या www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) च्या www.nseindia.com आणि कंपनीच्या www.visagarpolytex.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

विसागर पॉलिटेक्स लिमिटेडकरित व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:००४१३६२७

PUBLIC NOTICE

This is to bring to the knowledge of general public at large on behalf of my client i.e. MR. ANIL G. MALHOTRA, that he alongwith his wife Late MRS. MADHURI ANIL MALHOTRA alias MRS. MADHU ANIL

MALHOTRA purchased..

1) Shop No. 05, Ground Floor, in 'A' - Wing, Area admeasuring 217 Sq. t. i.e. 20.15 Sq. Mtrs. (Carpet) in the Society known as SHREYAS APARTMENT AB WING CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., situated at Village Achole, Vasant Nagari, Vasai (E), Taluka Vasai, and District Palghar along with Share Certificate No. **051**, having ten Shares

of Rs. 50/- each, bearing distinctive Nos. 501 to 510 (both inclusive).
2) Shop No. 15, Ground Floor, in 'B' - Wing, Area admeasuring 98.40 Sq. Ft. i.e. 10.97 Sq. Mtrs. (Carpet) in the Society known as RASHMI DHRUVITA PARK A-G CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. situated at Village Achole, Vasai (E), Taluka Vasai, and District Palgha along with Share Certificate No. 256, having ten Shares of Rs.50/- each, bearing distinctive Nos. 2551 to 2560 (both inclusive).

3) Flat No. A/003, Ground Floor, in 'A' - Wing, Area admeasuring 535 Sq. Ft. (Built Up) in the Society known as VASANT NAGARI GULAB CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., situated at Village Manickpur, Vasai (W), Taluka Vasai, and District Palghar along with Share Certificate No. 3, having five Shares of Rs.50/- each, bearing distinctive Nos. 11 to 15 (both inclusive).

My client's wife Late MRS. MADHURI ANIL MALHOTRA alias MRS. MADHU ANIL MALHOTRA died on 24/06/2021. My Client have made application to the respective society for transfer of 50% share & share certificate of the said Flat/Shops from the Deceased Late MRS. MADHURI ANIL MALHOTRA alias MRS. MADHU ANIL MALHOTRA to his name who is the surviving and legal heir/Successor of the said deceased. Any member, any association or association of persons, any Institution or member of Institute /its Representative, having any claim / Right / Title / Lien / Charge / Interest in any way on the said Flat / Shops may give in writing to the undersigned along with proofs / evidence and supporting document thereof, within 14 (Fourteen) days from the date of publication of this notice. If no claim is filed or received within the specified time limit, the society will transfer the said shares and its Share Certificate to MR. ANIL G. MALHOTRA.

Adv. Nagesh J. Dube Dube House, Opp: Bishop House, Stella Barampur, Vasai (W), Tal. Vasai,

Dist. Palghar- 401202

फॅमिली केअर हॉस्पिटल्स लिमिटेड

(पूर्वीची स्कॅन्डेन्ट इमॅजिंग लिमिटेड)

सीआयएन:एल९३०००एमएच१९९४पीएलसी०८०८४२ **नोंदणीकृत कार्यालय:** प्लॉट क्र.ए३५७, रोड क्र.२६, वागले इंडस्ट्रीयल इस्टेट, एमआयडीसी, ठाणे (प.)-४००६०४, महाराष्ट्र. दूर.:०२२-४१८४२२०१, वेबसाईट:www.scandent.in, ई-मेल:csscandent@gmail.com

विशेष सर्वसाधारण सभा व ई-वोटिंगची सूचना

- येथे सचना देण्यात येत आहे की. कंपनीच्या सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभा (ईजीएम) शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०२२ रोजी स.११.००वा. कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या लाग तरतदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल. २०२०. सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांव १३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ (यापुढे परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि सेबी परिपत्रक दि.१२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ नुसार एजीएम सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय सूचनेत गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०२२ रोजीच्या ईजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमामार्फत (ओएव्हीएम) होणार आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थित राहण्यासाठी सदस्यांना माहिती ईजीएम सूचनेत उपलब्ध होईल. कंपनी कायद्याच्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता व्हीसी/ओएव्हीएममार्फत ईजीएममध्ये उपस्थित सदस्यांची मोजणी केली जाईल.
- उपरोक्त एमसीए व सेबी परिपत्रकानुसार ईजीएम सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी किंवा डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०२२ रोजी ई-मेलने पाठविण्यात आले आहेत. सदर दस्तावेज कंपनीच्या www.scandent.in आणि स्टॉक एक्सचेंजेचसच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> व सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४४ नुसार कंपनीने सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे देण्यात येणाऱ्या रिमोट ई-वोटिंग सुविधेमार्फत त्यांच्या सर्व सदस्यांना ईजीएममध्ये ई-वोटिंग तसेच विद्युत स्वरुपाने (रिमोट ई-वोटिंग) ईजीएम सूचनेत नमुद विषयावर मत देण्याची सुविधा दिली आहे. ईजीएममध्ये ई-वोटिंग सुविधा उपलब्ध होईल. ईजीएममध्ये सहभागी होण्याची आणि जे रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देणार नाहीत त्यांना ईजीएममध्ये मत देण्याचा अधिकार असेल. रिमोट ई-वोटिंग तसेच ईजीएमच्या तारखेला ई-वोटिंग प्रणालीने मतदानाची सुविधा सीडीएसएलद्वारे दिली जाईल.
- रिमोट ई-वोटिंग किंवा ईजीएममध्ये ई-वोटिंग पात्रता निश्चितीची नोंद दिनांक शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०२२ आहे. जर नोंद तारखेला डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांचे नोंद पुस्तक किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत ईजीएममध्ये सहभागी होण्यासाठी, रिमोट ई–वोटिंग ईजीएममध्ये ई–वोटिंगचा अधिकार असेल. रिमोट ई-वोटिंग कालावधी मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२ रोजी स.९.००वा, भाप्रवे प्रारंभ होईल
- आणि गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. सदर तारीख व वेळेनंतर रिमोट ई-वोटिंग मान्य असणार नाही. वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य आणि ज्यांचे ई-मेल कंपनीकडे नोंद नाहीत त्यांना ईजीएममध्ये ई-वोटिंग आणि रिमोट ई-वोटिंगची पद्धत ईजीएम
- सचनेत देण्यात आली आहे. जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्या झाला असेल आणि नोंद तारीख अर्थात शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०२२ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी ईजीएम सूचनेत नमुदप्रमाणे रिमोट ई-वोटिंग व ईजीएममध्ये ई-वोटिंगच्या सूचनांचे पालन करावा. तथापि जर एखादी व्यक्ती ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी त्यांचे रिमोट ई-वोटिंगकरिता विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा. लॉगइनआयडी/युजरआयडी व पासवर्ड
- सदस्यांने ईजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिले असल्यास त्यांना ईजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा ईजीएममध्ये मत देता येणार नाही.
- ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत:

प्राप्त करण्याची सविस्तर प्रक्रिया ईजीएम सूचनेत नमुद आहे.

- अ) वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी ज्यांचे ई-मेल कंपनीकडे नोंद नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी cs@scandent.in वर कंपनीकडे ई-मेलमार्फत खालील दस्तावेजाच्या स्कॅन प्रती पाठवाव्यात.
 - १) त्यांचे नाव, फोलिओ क्र. व पत्ता, पॅनकार्डची स्वसाक्षांकीत प्रतीसह स्वाक्षरी केलेले विनंती पत्र: आणि २) सदस्याच्या निवास पुराव्याचे पृष्ठ्यर्थ कोणतेही दस्तावेज (अर्थात आधारकार्ड, वाहर
- ब) डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्य ज्यांचे ई-मेल ठेवीदार सहभागीदारकडे नोंद
- पडताळणीनंतर कंपनीकडून त्यांचे नोंद ई-मेलवर लॉगइन परिचयपत्र प्राप्त करण्यासाठी प्रक्रिया दिली
- 0. ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रार असल्यास त्यांनी श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स मफतलाल मिल कंपाऊंड, ना.म. जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ किंवा

संचालक मंडळाच्या आदेशान्वरं

दिनांक: २९ ऑक्टोबर, २०२२ तिकाण: ताणे

परवाना, मतदान ओळखपत्र, पारपत्र) स्वसाक्षांकीत प्रत. नाहीत त्यांनी त्यांचे ठेवीदार सहभागीदारकडे त्यांचे ई-मेल नोंद करावेत.

helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा दूर.:०२२-२३०५८५४२/

सही/ मपना वैष्ण कंपनी सचिव व सक्षम अधिकार्र